

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये
विश्वकोशाच्या कामासाठी बाहेरून येणा-या
अभ्यागत संपादकांच्या मानधनात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: विनिमं-२०१३/ प्र.क्र.३०/भाषा-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक - १८ सप्टेंबर, २०१४.

वाचा -

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय क्र.विनिमं-२००८/प्र.क्र.७३/
सां.का.२, दि.३० सप्टेंबर, २०१०.

प्रस्तावना -

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात विश्वकोश खंडाच्या संपादन कार्यार्थ येणा-या ज्येष्ठ अभ्यागत संपादक व कनिष्ठ अभ्यागत संपादकांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.३०.९.२०१० च्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन अनुक्रमे रु.६००/- व रु.३००/- इतके मानधन मंजूर करण्यात आले आहे. विश्वकोशाच्या संपादन कामासाठी येणा-या तज्ञांच्या निवासासाठी मंडळाकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. बाहेरून येणारे तज्ञ हे ज्येष्ठ मान्यवर व्यक्ती असतात. त्यांना वाईसारख्या ठिकाणी येण्याजाण्याचा, राहण्याचा तसेच जेवणाचा खर्च करावा लागत असल्यामुळे प्रतिदिन रु.६००/- या अल्प मानधनावर तज्ञ मंडळी वाई येथे येऊन काम करण्यास तयार नसतात. परिणामी विश्वकोशाच्या कामासाठी विविध विषयातील तज्ञ उपलब्ध न झाल्याने विश्वकोशाच्या कामास विलंब होतो. सद्यस्थितीत वाढलेली महागाई, जीवनावश्यक वस्तुंचे वाढलेले दर, प्रवासी भाड्यामध्ये झालेली वाढ, निवासी व्यवस्थेसाठी लागणारा वाढीव खर्च या बाबी विचारात घेता अभ्यागत संपादकांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

अभ्यागत संपादक हे विविध विषयातील जाणकार, संशोधक, डॉक्टर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे तज्ञ असतात. विश्वकोशाचे संपादन कार्य हे अभ्यागत संपादक म्हणून त्या त्या विषयातील तज्ञांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. त्यामुळे विश्वकोश खंडाच्या लेखन व संपादन कामासाठी बाहेरून येणा-या अभ्यागत संपादकांच्या मानधनात रु.६००/- प्रतिदिन वरून रु.८००/- (रूपये आठशे फक्त) प्रतिदिन इतकी वाढ करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.

यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून, त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत

केलेल्या दुय्यम अधिका-यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

याबाबतचा खर्च मंडळाच्या मागणी क्रमांक झेडएफ-०२, प्रधानशीर्ष - २२०५ - कला व संस्कृती, १०२ - कला व संस्कृती प्रचालन, (०१) (०२) - मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (२२०५ ३१८१) - १६- प्रकाशने तसेच २२०५ - कला व संस्कृती, १०२ - कला व संस्कृती प्रचालन, (०२) (०३) - मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विकास कार्यक्रम (२२०५ ३२२३)-३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.७१७/१४/व्यय-४, अ.नौ.सं.क्र.५०३/१४/विनियम, दि.३०.८.२०१४ तसेच अ.नौ.सं.क्र.१७३/अर्थ-१४, दि.२.९.२०१४ अन्वये वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९२५१२०३१२९६३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वृषाली सावंत)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), मुंबई
४. महालेखापाल, महाराष्ट्र २ (लेखा परिक्षा/लेखा अनुज्ञेयता), नागपूर
५. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
६. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई
७. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
८. वित्त विभाग (व्यय-४/विनियम/अर्थ-१४) मंत्रालय, मुंबई
९. निवड नस्ती